

zu P. 5,4,30. ÇAT. BR. 11,1,34. TBR. 1,3,3,4. TS. 1,6,10,5. कनीयं-
स, स०, भूयंस् 5,7,10,3. ०वत् adv. gleich viel 2,5,3,4. समावृत्त्यभूनां प्र-
ज्ञायमानानाम् 5,1,4,3. KĀTĪ. 11,3. 19,2. समावृत्तेव दत्तिषा नयेयुः ÂÇV.
ÇA. 9,1,10.

समावर्जन (vom caus. von वर्ज् mit समा) n. das Heranziehen, für-sich-
Gewinnen DAÇAR. COMM. 187,6.

समावर्त (von वर्त् mit समा) m. Wiederkehr: लोके मर्त्यानाम् MBH. 11,
168. unter den Beiww. Viṣṇu's 13,7032.

समावर्तन (wie eben) n. die Heimkehr des Schülers nach vollendeter
Lehrzeit M. 2,108. Verz. d. B. H. No. 321. 862. 1020. 1031. Verz. d.
Oxf. H. 86, b, 8. 9. Verz. d. Cambr. H. 68. ÇĀṆK. zu KHĀND. UP. S. 318.
BHĀG. P. 5,9,4. SARVADARÇANAS. 124, 2. 5. 123,14. अचिरनिवृत्त° adj.
KULL. zu M. 2,138. कृत° adj. zu 6,1.

समावर्तनीय (von समावर्तन) adj. auf die Heimkehr bezüglich KAUC. 42.

समावह (vom 1. वह् mit समा) adj. herbetführend, bringend, bewir-
kend: लज्जा° SUÇA. 2,147,18.

समावाप (von 2. वप् mit समा) m. das Vermengen der Feuer, ein Opfer
wobei dieses stattfindet ÂÇV. ÇA. 4,1,9. — MBH. 7,4339 fehlerhaft für
समावाप.

समावाय m. = समावाप (die Verlängerung durch das Metrum ver-
anlasst) Zusammenkunft, Versammlung; Schwarm, Menge; Verbindung,
Aggregat BHAR. zu AK. 2,3,40 nach ÇKDR. राज्ञ° MBH. 1,7066. वीर°
3,508. देव° 13,3889. शलभानाम् 5,591. नानाशस्त्रं m. und auch adj. 7,
4339 (°समावाप ed. Calc.). 7351. 9,531. गुणानाम् R. GORR. 1,1,103. स-
र्वलिङ्ग° SUÇA. 2,401,14. कर्म° BHĀG. P. 2,8,14.

समावास (von 3. वस् mit समा) m. Aufenthaltsort: गजसंघ° MBH. 3,
11562. am Ende eines adj. comp. PAÑĀT. 160,3. — In der Inschr. bei
COLEBR. Misc. Ess. 2,307 ist °समावासित (s. u. dem caus. von 3. वस्
mit समा) st. °समावासात् zu lesen, nicht °समावासो ऽत्र, wie HALL im
Journ. of the Am. Or. S. 7,37 annimmt.

समावृत्त s. u. वर्त् mit समा. Davon समावृत्तक = समावृत्त ÇABDAR. im
ÇKDR. असमावृत्तक s. u. असमावृत्ति.

समावृत्ति f. = समावर्तन MBH. 12,8576.

समावेश (von 1. विष् mit समा) m. 1) das Hineintreten, Hineinfahren
BĀLAB. 16. — 2) das Zusammenfallen so v. a. Aufgehen in: एकात्तर°
RV. PRĀT. 3,2. परस्पर° HARIV. 14396. — 3) das Zusammenfallen so v. a.
gleichzeitiges Eintreten, das neben-einander-Bestehen: तोषोषधि° MBH.
14,2716. DAÇAR. 3,13 = SĀH. D. 293. P. 1,4,1. VĀRTI. 1. Schol. zu 2.
3. 5,1,122. VĀRTI. KĀIJ. zu P. 8,2,86. KĀÇ. zu 84. Schol. zu 4,1,130.
5,1,120. SĀH. D. 94,14. SARVADARÇANAS. 44,11. fg. KUSUM. 16,20. — 4)
das Zusammenfallen so v. a. Uebereinstimmen mit UGĒVAL. zu URĀDIS.
1,108 (S. 26, Z. 1. 13). — Statt वृत्तिविरसमावेशे HARIV. 13788 liest die
neuere Ausg. °वीरे समावेश्य; die richtige Lesart wird wohl समाविश्य
sein.

समाश (von 2. अष् mit सम्) m. das Essen, Geniessen P. 6,2,71. Schol.
सैमाशिर adj. gemischt: Soma RV. 1,30,2. — Vgl. अशिर.

समाश्रय (von 1. श्रि mit समा) m. am Ende eines adj. comp. f. आ. 1)
Verbindung, Anschluss an: युवतिसमाश्रयसंप्रवृद्धवित्त VARĀH. BRH. 14,

5. °समाश्रयात् in Folge von, vermöge MBH. 1,3169. R. 4,20,14. Verz.
d. Oxf. H. 49, b, 16. am Ende eines adj. comp.: सदृशजनसमाश्रयः कामः
MRĪSH. 127,20. — 2) Zuflucht, Zufluchtsstätte Spr. (II) 6852. KĀM. NI-
TIS. 8,59. समाश्रयं दुर्गमाङ्गुलिर्मित्रं वा साधुसंमतम् 60. सदातिथिप्रियो रा-
त्रावागतानां समाश्रयः MĀRK. P. 61,6. KATHĀS. 117,76. कलिविद्रावित-
त्यैको यो (निषधो नाम देशः) धर्मस्य समाश्रयः 104,81. RĀGA-TAR. 6,303.
Spr. (II) 4822. गृहे तत्र हि रिष्टानामशेषाणां समाश्रयः MĀRK. P. 50,89.
— 3) Wohnstätte, Aufenthaltsort: कुतपस्विनः PAÑĀT. 126,2. am Ende
eines adj. comp.: पञ्चकाद्रि° Bewohner von KATHĀS. 48,63. वनरञ्जि° (मगाः)
R. 4,13,9. गुह्यं दुर्गसमाश्रयाम् so v. a. befänglich —, gelegen in 54,13.
— 4) Beziehung, Bezug BHAR. NĀTJAÇ. 18,43. am Ende eines adj. comp.:
कथा धर्मसमाश्रया sich beziehend auf, betreffend MBH. 3,13413. VARĀH.
BRH. S. 104,62. — 5) das Sichbegeben nach, in: अरण्यसमाश्रयोन्मुख RAGH.
8,12. — 6) MBH. 3,11242 vielleicht fehlerhaft für समाश्रम d. i. 2. सम्
+ आ°.

समाश्रयणीय (wie eben) adj. zu dem man seine Zuflucht nehmen muss
PAÑĀT. 154,15. in dessen Dienst man sich begiebt so v. a. Herr (im
Gegens. zu समाश्रित) Diener Spr. (II) 5449.

समाश्रयिन् (wie eben) adj. einnehmend (einen Platz), in Besitz von
Etwas gelangend: सूत्रामविष्टरार्थ° RĀGA-TAR. 1,100.

समाश्लेष (von 2. श्लिष् mit समा) m. Umarmung: °श्लेषमुपेत्य MBH. 1,
7536. Spr. (II) 6853. MĀLATIM. 138,12.

समाश्लेषणा n. dass. PAÑĀT. 4,3,48.

समाश्वास (von 1. श्वास् mit समा) m. 1) das Aufathmen, Sichberuhigen,
gutes-Muths-Werden R. 2,60 und 3,63 in der Unterschr. Verz. d. Oxf.
H. 13, a, 4 v. u. — 2) Trost: त्वं श्वातानां समाश्वासः MBH. 2,1513. 3,14155.
मूर्तिधर KATHĀS. 13,184.

समाश्वासन (vom caus. von 1. श्वास् mit समा) n. das Trösten R. GORR.
2,60 in der Unterschr. PAÑĀT. 162,18. Trost VIKR. 26,17.

समाश्वास्य (wie eben) adj. zu trösten R. 2,4,22. R. GORR. 2,31,13.
KATHĀS. 51,208.

समाप्त (von 2. अष् mit सम्) m. am Ende eines adj. comp. f. आ. 1)
Zusammenfassung, Zusammenfügung, Vereinigung, Verbindung: क्षेम-
त्तशिशिरयोः AIT. BR. 1,1. 3,41. ÇĀṆKH. BR. 5,1. सर्व° KĀTĪ. ÇA. 12,6,
15. LĪTĪ. 2,6,4. 10,12,14. KHĀND. UP. 6,4,7. R. 7,94,6. SARVADARÇANAS.
140,22. दण्डसमाप्ता वीणा ÇĀṆKH. ÇA. 17,3,9. समाप्तेन insgesammt M. 7,
202. — 2) eine kurze —, gedrängte Darstellung: = संक्षेपे H. 1432. an. 3,
758. MED. s. 43. HALĀJ. 4,81. MBH. 3,10534. SUÇA. 1,2,3. समाप्तव्यास-
योगतस् BHĀG. P. 1,9,27. VARĀH. BRH. S. 61,1. इति तत्समाप्तः 68,94.
°कृत् 47,2. विस्तिरेच समाप्तैश्च MBH. 1,27. व्याप्तसमाप्ताभ्याम् 3,67. समाप्तेन
in Kürze, mit kurzen Worten KAUSH. UP. 2,15. M. 2,25. 3,20. 9,104.
12,39. Spr. (II) 5272. BHĀG. 13,3. 18,50. BHAR. NĀTJAÇ. 18,40. SUÇA. 1,
112,13. 2,146,6. BRAHMA-P. in LA. (III) 49,6. Verz. d. Oxf. H. 50, a, 12.
BHĀG. P. 2,7,50. PAÑĀT. 2,3,46. Ind. St. 1,13,3. समाप्तात् dass. HARIV.
8367. VARĀH. BRH. S. 12, Anf. 56,31. समाप्तत् dass. 1,5. 8,52. 60,22.
68,117. M. 1,68. 89. 7,156. BHĀG. 13,18. R. 4,34,7. 5,56,49. SĀṆKHAJAK.
53. SUÇA. 1,124,19. WEBER, GJOT. 24. VIKR. 19,10. KATHĀS. 25,65. TATT-
VAS. 23. व्याप्तसमाप्तत् MBH. 12,1296. am Anf. eines comp. ohne Fle-